



LLOYDS METALS AND ENERGY LIMITED

Regd. Office and Works : Plot No. A1 & A2, MIDC Industrial Area, Ghugus 442 505, District Chandrapur (MS), Tel : 07172-285398, 07172-285103
Corporate Office : A2, 2nd Floor Madhu Estate, Pandurang Budhkar Marg, Lower Parel, Mumbai-400013, Tel : +91-22-62918111

www.lloyds.in | CIN: L40300MH1977PLC019594 | investor@lloyds.in

Date: 20th July, 2024

To,

BSE Limited

The Corporate Relationship Department

Phiroze Jeejeebhoy Towers,

Dalal Street, Mumbai – 400001

BSE Scrip Code: 512455

**National Stock Exchange of India
Limited**

Exchange Plaza, Bandra Kurla Complex,

Bandra (East), Mumbai - 400 051

NSE Symbol: LLOYDSME

**Sub: Newspaper Advertisement for the 47th Annual General Meeting of the Company –
Disclosure under Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements)
Regulations, 2015**

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 30 and 47 read with Part A of Schedule III of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed extract of the newspaper advertisements published in

- a. The Business Standard (all editions)
- b. Chandrapur Mahasagar (Marathi)

on Saturday, 20th July, 2024, in compliance with the Ministry of Corporate Affairs General Circular No. 20/2020 dated 05th May, 2020 read with No. 02/2022 dated 05th May, 2022 intimating, inter-alia, that the 47th Annual General Meeting of the Company will be held on Tuesday 20th August, 2024 at 11:30 a.m. through Video Conferencing (“VC”) / Other Audio-Visual Means (“OAVM”). The said notices are also available on the website of the Company at www.lloyds.in

Thanking you,

Yours faithfully,

For Lloyds Metals and Energy Limited

Trushali Shah

Company Secretary

ROUTE MOBILE LIMITED

CIN: L72900MH2004PLC146323
 Registered Office: 4th Dimension, 3rd Floor, Mind Space, Malad (West), Mumbai - 400064
 Tel: +91 (022) 4033 7676 | Fax: +91 (022) 4033 7650
 Website: www.routemobile.com | Email: investors@routemobile.com

INFORMATION REGARDING 20th ANNUAL GENERAL MEETING ("AGM") TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCE ("VC") / OTHER AUDIO-VISUAL MEANS ("OAVM")

Members may note that the TWENTIETH (20th) ANNUAL GENERAL MEETING ("AGM") of the Members of ROUTE MOBILE LIMITED ("COMPANY") will be held on August 20, 2024 At 3:30 P.M. (IST) through Video Conferencing ("VC")/Other Audio-Visual Means ("OAVM") in accordance with the provisions of the Companies Act, 2013 ("Act") read with the Rules made thereunder and General Circular No. 09/2023 dated 25th September 2023, other Circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circular") from time to time, Master Circular No. SEBI/HO/CFD/PoD/2/CI/2023/120 dated 11th July, 2023 and Circular No. SEBI/HO/CFD/PoD-2/CI/2023/167 dated 7th October, 2023 issued by SEBI ("SEBI Circular"), (together referred to as "Applicable Circulars"), pursuant to which companies are allowed to hold AGM through video conference or other audio visual means ("VC/OAVM"), have permitted the holding of the AGM by VC/OAVM up to 30th September, 2024, without the physical presence of the Members at a common venue and without sending physical copies of the financial statements (including Board's report, Auditor's report or other documents required to be attached therewith). National Securities Depository Limited ("NSDL") will be providing facility for voting through remote e-Voting, for participation in the AGM through VC/OAVM facility and e-Voting during the AGM. Members participating through VC/OAVM facility shall be deemed to be present at the AGM and their presence shall be reckoned for the purpose of quorum.

1. **Dispatch of Annual Report:** In compliance with the Applicable Circulars, Notice of the 20th AGM along with the Annual Report for Financial Year 2023-24 will be sent only through electronic mode (by e-mail) to those Members whose e-mail addresses are registered with the Company/ Depository Participant(s) ("DPs"). As per the Applicable Circulars, no physical copies of the Notice of the 20th AGM and Annual Report for FY 2023-24 will be sent to any Shareholder, though the copies of the Notice of the 20th AGM along with Annual Report for the FY 2023-24 shall be sent to those Members who request for the same. A copy of Notice of the 20th AGM along with the Annual Report for Financial Year 2023-24 will also be available on the Company's website at <https://routemobile.com/investors>, websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively, and on the website of NSDL at <https://www.evoting.nsdl.com>. The instructions for joining the AGM will be provided in the Notice of the AGM.

2. **Manner of casting vote(s) through e-voting:** Members will have an opportunity to cast their vote remotely or during the AGM on the business as set forth in the Notice of the 20th AGM through the electronic voting system ("e-voting"). The manner of voting remotely ("remote e-voting") or during the AGM will be provided in the Notice convening the AGM. The facility for voting through electronic system will also be made available at the AGM and the Members attending the AGM through VC/OAVM facility who have not cast their votes through remote e-voting, and are otherwise not barred from doing so shall be eligible through e-voting system in the AGM. Members are requested to read and understand all the "Notes" forming part of the Notice convening AGM particularly those dealing with manner of casting vote through remote e-voting or during the AGM. The login credentials for casting votes through e-voting shall be made available to the Members through email. Members who do not receive email or whose email addresses are not registered with the Company/ Registrar and Transfer Agent (RTA) i.e. KFin Technologies Limited ("KFinTech") DPs, may generate login credentials by following instructions given in the "Notes" forming part of the Notice convening the AGM. The login credentials as aforesaid may also be used for attending the AGM through VC/OAVM facility. In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") for shareholders and e-voting user manual for shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on nos.: 022-4886 7000 or send a request to Ms. Pallavi Mhatre, Senior Manager, NSDL at evoting@nsdl.com.

3. **Dividend:** Members may note that the Board, at its meeting held on May 6, 2024, has recommended a final dividend of ₹2 (two rupees) per equity share of ₹10 each (20%) for the financial year ended March 31, 2024, subject to the approval of the Members at the ensuing AGM. The Dividend if approved at the AGM, will be paid within 30 days of the AGM, to the shareholders whose names appear in the Register of Members or Register of Beneficial Owners, as the case may be, as on the Record Date i.e., July 11, 2024. For Members who are unable to receive the dividend directly in their bank accounts through ECS or any other means, due to non-registration of the Electronic Bank Mandate, the Company shall dispatch the dividend warrant/ Bankers' cheque/demand draft to such Members, through postal or courier services at their registered address.

4. **TDS on Dividend:** Pursuant to the Finance Act, 2020, dividend income is taxable in the hands of shareholders with effect from April 1, 2020 and the Company is required to deduct tax at source from dividend paid to shareholders at the prescribed rates. In this regard a separate email communication was sent on July 5, 2024 and the same is available on our website: "General Communication on Tax Deduction" at <https://routemobile.com/wp-content/uploads/2024/07/Communication-To-Shareholders-Intimation-On-Tax-Deduction-On-Final-Dividend-July-5-2024.pdf>.

5. Manner of registering/updating e-mail address:

(a) Members holding shares in physical mode and who have not updated their email addresses with the Company are requested to update their email addresses by sending a duly filled Form **ISR-1** to KFinTech at eiward.ris@kfin.tech along with self-attested copy of the Permanent Account Number (PAN) and self-attested copy of any document (e.g., Driving License, Voter Identity Card, Passport) in support of the address of the Member. Pursuant to the SEBI Circular No. SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD-1/CI/2023/37 dated 16th March, 2023 (subsumed as a part of SEBI Master Circular No. SEBI/HO/MIRSD/POD-1/CI/2024/37 dated 7th May 2024), the Company has sent letters to the shareholders holding shares in physical form to furnish the KYC details which are not registered in their respective folios.

(b) Members holding shares in dematerialised mode are requested to register / update their email addresses with the relevant DPs.

(c) **RECEIVING THE ANNUAL REPORT OF FY 2023-24: MEMBERS WHO HAVE NOT REGISTERED THEIR EMAIL ADDRESSES WITH THE COMPANY/ RTA/ DP, MAY FOR THE PURPOSE OF RECEIVING THE ANNUAL REPORT OF FINANCIAL YEAR 2023-24, SEND AN EMAIL AT INVESTORS@ROUTEMOBILE.COM**

6. Manner of registering KYC including bank details for receiving Dividend:

Physical Holding	For Members holding shares in physical mode, SEBI vide its Circular dated March 16, 2023 (subsumed as a part of SEBI Master Circular No. SEBI/HO/MIRSD/POD-1/CI/2024/37 dated 7 th May 2024), has mandated registration of PAN, KYC details and Nomination. Members holding shares in physical form are, therefore, requested to submit their PAN, KYC details including Bank details and Nomination details to KFin Technologies Limited ("KFinTech") at Selenium Building, Tower-B, Plot No. 31 & 32, Financial District, Nanakramguda, Serilingampally, Hyderabad, Rangareddy, Telangana India - 500 032 or at eiward.ris@kfin.tech by sending a duly filled Form ISR-1 and other relevant documents.
Demat Holding	Members holding shares in electronic form/demat mode may contact their Depository Participant to update their bank account details. Members are also requested to give the MICR Code of their bank to their DPs.

Pursuant to the SEBI Circular No. SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD-1/CI/2023/37 dated March 16, 2023 (subsumed as a part of SEBI Master Circular No. SEBI/HO/MIRSD/POD-1/CI/2024/37 dated 7th May 2024), the Company has sent letters to the shareholders holding shares in physical form to furnish the KYC details which are not registered in their respective folios. Further, the shareholder can also access the relevant forms available on the website of the Company at <https://routemobile.com/registrar-share-transfer-agent/>.

The concerned folios wherein any of the said details are not registered shall be eligible for any payment including dividend, only through electronic mode with effect from 1st April 2024. An intimation shall be sent by the Company to such shareholders whose details are not registered that their payment is due and has been withheld. Further, the same shall be released electronically only upon registering the aforesaid required details.

The forms for updation of PAN, KYC, bank details and Nomination viz., Forms **ISR-1, ISR-2, ISR-3, SH-13** and the said SEBI circular are available on our website <https://routemobile.com/registrar-share-transfer-agent/>. (Further, the relevant FAQs published by SEBI on its website can be viewed at the following link: https://www.sebi.gov.in/sebi_data/faqfiles/jan-2024/1704433843359.pdf). In view of the above, we urge Members holding shares in physical form to submit the required forms along with the supporting documents at the earliest. The Company has dispatched a letter to the Members holding shares in physical form in relation to the above referred SEBI Circular.

In case of any query with regard to registration/updating of email address or bank account details or matters relating to TDS on Dividend, members may contact the Company by sending an e-mail (quoting the Folio No./DP ID & Client ID) at investors@routemobile.com or KFinTech at:

KFin Technologies Limited
 (UNIT: Route Mobile Limited)
 Selenium Building, Tower-B, Plot No 31 & 32,
 Financial District, Nanakramguda, Serilingampally,
 Hyderabad 500031, Telangana, India
 E-mail: eiward.ris@kfin.tech / jumesh.pandey@kfin.tech

The above information is being issued for the benefit of all the Members of the Company in compliance with the Applicable Circulars. This information is also available on the website of Stock Exchanges and Company's website at www.routemobile.com.

The 20th AGM Notice along with the Annual Report for FY 2023-24 will be sent to the Shareholders/Members in accordance with the Applicable Circulars on their registered e-mail address in due course.

For Route Mobile Limited
 Sd/-
Rathindra Das
 Group Head-Legal, Company Secretary and
 Compliance Officer
 FCS No. 12663

Place : Mumbai
 Date : July 19, 2024

TIERRA AGROTECH LIMITED

CIN: L01119TG2013PLC0390004
 Regd. Office: 1st Floor, Savana Complex, Kamalapur Colony, Lane Next to L.V. Prasad Hospital, Road No.2, Banjara Hills, Hyderabad, Telangana, India - 500034. website: <https://www.tierraagrotech.com> E-mail: cs@tierraagrotech.com
NOTICE

NOTICE is hereby given that the 11th Annual General Meeting (AGM) of the Company is scheduled to be held on Wednesday, 14th Day of August, 2024 at 10:00 AM through Video Conference (VC)/Other Audio Visual Means (OAVM) to transact such items of business as set out in the Notice calling the said AGM. Notice will be sent to the members of the Company through electronic mode along with the Annual Report for the financial year 2023-24, whose email addresses are registered with the Company/Depositories.

In accordance with the provisions of the Companies Act, 2013 ("Act") read with the Rules made thereunder and General Circular No. 20/2020 dated 08th April, 2020, and then with General Circulars No. 14/2020 dated 8th April, 2020, 17/2020 dated 13th April, 2020, and then with General Circulars No. 02/2021 dated 13th January, 2021, 21/2021 dated 14th December, 2021, 2/2022 dated 5th May, 2022, 10/22 dated December 28, 2022 and 09/2023 dated September 25, 2023 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") (hereinafter collectively referred to as "MCA Circulars"), read with other circulars issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI"), from time to time, companies are allowed to hold AGM through Video Conference ("VC") or Other Audio Visual Means ("OAVM") upto 30th September 2024, without physical presence of members at a common venue. The AGM Notice and the Annual Report will also be uploaded on our Company's website - www.tierraagrotech.com, website of stock exchange, www.bseindia.com and on the website of CDSL - www.cdslindia.com.

The members who have not registered their email addresses with the Company can get the same registered with the Company for the purpose of this AGM by sending their Name and Folio No./DP ID and Client ID to investor.relations@vccil.in (Email id of Company's Registrar and Share Transfer Agent) to receive the Notice of the AGM as the Notice to the members shall be sent only to the email IDs registered with the Company or with the depository participants/depositories.

Process for shareholders whose email addresses are not registered with the depositories for obtaining login credentials for e-voting on the resolutions proposed in the notice:

- For Demat shareholders - please provide Demat account details (CDSL - 16 digit beneficiary ID or NSDL - 16 digit DPID + CLID), Name, client master or copy of Consolidated Account statement, PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAAR (self-attested scanned copy of Aadhaar Card) by email to the Company Secretary at cs@tierraagrotech.com (or) to the Company's Registrar and Share Transfer Agent at investor.relations@vccil.in. Alternatively, email ID & mobile number may be updated with respective Depository Participant which is mandatory while e-Voting & joining virtual meetings through Depository.
- The Company Secretary shall co-ordinate with CDSL and provide the login credentials to the above mentioned shareholders.
- For further details, shareholders may refer section on "E Voting" in the Annual Report. Further, members may contact Mrs. Kalidindi Anagha Devi, Company Secretary and Compliance Officer for any matter connected with receipt of Notice and Annual Report by writing an e-mail to cs@tierraagrotech.com.

For TIERRA AGROTECH LIMITED
 Sd/-
Vijay Kumar Deekonda
 Whole-time Director
 DIN: 06991267

Place : Hyderabad
 Date :-19-07-2024

AVADH SUGAR & ENERGY LTD

CIN: L15122UP2015PLC069635
 Registered Office: P.O. Hargaoan, Dist. Sitapur (U.P.), Pin - 261 121
 Email: avadhsugar@birlasugar.org; Website: www.birla-sugar.com
 Phone (05862) 256220, Fax (05862) 256225

NOTICE
 (for transfer of equity shares of the Company to the Investor Education and Protection Fund)

This notice is published pursuant to the provisions of Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended ("the Rules/IEPF Rules").

The Rules, inter alia, contain provisions for transfer of all shares in respect of which dividend has not been paid or claimed by the shareholders for 7 (seven) consecutive years or more to the Demat account of the Investor Education and Protection Fund ("IEPF") Authority.

In compliance with the aforesaid Rules, the Company has already communicated to the concerned shareholders individually (at their registered address) whose shares are liable to be transferred to the Demat Account of IEPF authority ("IEPF Demat Account") under the said Rules for taking appropriate action. The Company has also uploaded full data of such shareholders and shares due for transfer to IEPF Demat Account on its website www.birla-sugar.com.

Shareholders may note that both the unclaimed dividend and corresponding shares transferred to IEPF Demat Account including all benefits accruing on such shares, if any, can be claimed back from the IEPF Authority after following the procedure prescribed under the Rules.

You are requested to claim the unpaid dividend on or before 31st August, 2024 failing which the aforesaid shares will be transferred to the IEPF Authority on the appropriate date. Thereafter, no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount and shares so transferred pursuant to the said Rules.

For any queries on the above matter, shareholders are requested to contact: the Company's Registrar and Transfer Agent - Link Intime India Pvt. Ltd., Flat No. 502 & 503, 5th Floor, Vaishno Chamber, 6, Brabourne Road, Kolkata - 700 001, Tel +91 33 4004 9728/1698; E-mail: iepf.shares@linkintime.co.in

For Avadh Sugar & Energy Limited
 Sd/-
Prashant Kapoor
 Company Secretary
 ACS- 15576

Place : Kolkata
 Date : 19th July, 2024

LLOYDS METALS AND ENERGY LIMITED

Regd. Office : Plot No A 1-2, MIDC Area, Ghugus, Dist. Chandrapur, Maharashtra - 442505 Tel Nos.: 0712 285103/398
 Corporate Office : A2, 2nd Floor Madhu Estate, Pandurang Budhkar Marg, Lower Parel, Mumbai - 400013 | Tel.No. 022-6291 8111
 CIN: L40300MH1977PLC019594 | Website: www.lloyds.in | Email ID: investor@lloyds.in

NOTICE OF 47th ANNUAL GENERAL MEETING AND BOOK CLOSURE

NOTICE IS HEREBY GIVEN THAT the 47th Annual General Meeting ("AGM") of the Company for the FY: 2023-24 will be held on Tuesday, 20th August, 2024 at 11:30 A.M. ("IST") through Video Conferencing ("VC")/Other Audio Visual Means ("OAVM") in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 read with MCA General Circular No. 14/2020 dated 08th April, 2020, MCA General Circular No. 17/2020 dated 13th April, 2020, MCA General circular No. 20/2020 dated 05th May, 2020, MCA General Circular No. 02/2021 dated 13th January, 2021, MCA General Circular No. 02/2022 dated 05th May, 2022 and MCA General Circular No. 11/2022, SEBI Circular dated 12th May, 2020, SEBI Circular dated 15th January, 2021 and SEBI Circular dated 13th May, 2022 and SEBI Circular dated 05th January, 2023. The Notice of the AGM along with the Annual Report for Financial Year will be sent by electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company/Depository Participant(s).

Members may note that the Notice of the AGM along with the Annual Report of FY: 2023-24 will also be made available on the Company's website www.lloyds.in and on the websites of stock exchanges i.e., BSE Limited and National Stock Exchange of India Limited ("NSE"). Members can attend and participate in the AGM through VC/OAVM facility ONLY.

In order to receive the Notice and Annual Report, Members are requested to register/update their e-mail addresses as well as their bank account mandates with the Registrar and Share Transfer Agent. Members holding shares in de-mat form can get their e-mail ID registered by contacting their respective Depository Participant and Members holding shares in the physical form can get their e-mail ID registered by contacting our Registrar and Share Transfer Agent "Bigshare Services Private Limited" on their email id investor@bigshareonline.com.

Instructions for updation of email address/Bank account mandate:

- Members holding shares in physical mode may register/update their email address/Bank account mandate in prescribed form **ISR-1** with the Registrar and Transfer Agent ("RTA") of the Company Bigshare Services Private Limited. The Company has sent letters for furnishing the details as required under SEBI Circular SEBI/HO/MIRSD/MIRSD_RTAM/PI/CI/2021/6555 dated 03rd November, 2021. Norms for updation are also available on the website of the Company www.lloyds.in.
- Members holding shares in demat mode may register their e-mail address/update Bank account mandate by contacting their respective Depository Participant ("DP").

Pursuant to the provisions of section 91 of the Companies Act, 2013, the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from 14th August, 2024 to 20th August, 2024 (both days inclusive) for the purpose of 47th AGM.

Members who are holding shares in physical form or who have not registered their email addresses can cast their vote through remote e-voting or through the e-voting system during the AGM by following the procedure mentioned in the notice of the AGM.

For the process and manner of e-voting, Members may go through the instructions mentioned in Note No. 27 of the Notice of the 47th AGM of the Company.

In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") for Shareholders and e-voting user manual for Shareholders available in the download section of www.evoting.nsdl.com or call on 022-48867000 and 022-24997000 or send a request to Mr. Amit Vishal, Asst. Vice President at amitv@nsdl.co.in or Ms. Pallavi Mhatre, Senior Manager at pallavi@nsdl.co.in

For Lloyds Metals and Energy Limited
 Sd/-
Trushali Shah
 Company Secretary

Place: Mumbai
 Date: 20th July, 2024

RPG LIFE SCIENCES
 An RPG Company
RPG LIFE SCIENCES LIMITED
 Regd. Office: RPG House, 463, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai - 400 030.
 CIN: L24232MH2007PLC169354;
 Tel: +91-22-69757100; E-mail: info@rpglifesciences.com; Web: www.rpglifesciences.com

Extract of Standalone Unaudited Financial Results for the Quarter ended June 30, 2024

Particulars	Quarter ended			Year ended
	June 30, 2024 (Unaudited)	June 30, 2023 (Unaudited)	March 31, 2024 (Audited)	
1 Total Income	16,779	14,959	58,926	
2 Net Profit for the period (before tax, exceptional and extraordinary items)	3,600	2,977	11,784	
3 Net Profit for the period before tax (after exceptional and extraordinary items)	3,600	2,977	11,784	
4 Net Profit for the period after tax (after exceptional and extraordinary items)	2,676	2,210	8,766	
5 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	2,677	2,211	8,710	
6 Paid-up equity share capital (Face Value Rs./- each)	1,323	1,323	1,323	
7 Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balancesheet of the previous year	-	-	36,162	
8 Earnings Per Share (Rs./- each) - (not annualised for quarter): Basic (in Rs.): Diluted (in Rs.):	16.18 16.18	13.36 13.36	53.01 53.01	

- Notes:**
- The above unaudited financial results have been reviewed and recommended by the Audit Committee and have been approved by the Board of Directors at their respective meetings held on July 19, 2024.
 - The Company operates in only one reportable business segment i.e., Pharmaceuticals.
 - The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results is available on Stock Exchange websites viz. (www.nseindia.com and www.bseindia.com) and on Company's website (www.rpglifesciences.com).

For RPG Life Sciences Limited
 Sd/-
Yugal Sikri
 Managing Director
 DIN: 07576560

Place : Mumbai
 Date : July 19, 2024

PONNI SUGARS (ERODE) LIMITED
 CIN: L15422 TN 1996 PLC 037200
 Regd. Office: "Esvin House," 13, Rajiv Gandhi Salai (OMR), Perungudi, Chennai-600 096
 Phone: 044-24961920, 24960156 Email: admin@ponnisugars.com
 Investor Grievance ID: investor@ponnisugars.com. Web: www.ponnisugars.com

Unaudited Financial Results for the Quarter ended 30th June 2024 (₹ in Lakhs)

Particulars	Quarter ended 30.06.2024 (Unaudited)	Quarter ended 31.03.2024 (Audited)	Quarter ended 30.06.2023 (Unaudited)	Year ended 31.03.2024 (Audited)
Total Income from Operations	6039	7536	10732	43898
Net Profit for the period [before tax and exceptional items]	93	1165	764	5189
Net Profit for the period before tax [after exceptional items]	93	1165	764	5189
Net Profit for the period after tax (after exceptional items)	81	1356	666	4686
Total Comprehensive Income for the period [Comprising profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	3991	(3175)	5055	10462
Equity Share Capital	860	860	860	860
Other Equity (excluding Revaluation Reserve) as shown in the audited Balance Sheet of the previous year	-	-	-	54332
Earnings Per Share (Face Value ₹10/- each) Basic: Diluted:	0.94 0.94	15.77 15.77	7.74 7.74	54.49 54.49

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015. Full format of the Quarterly Financial Results are available on the websites of the Company at www.ponnisugars.com and Stock Exchanges - BSE (www.bseindia.com) and NSE (www.nseindia.com).

For Ponni Sugars (Erode) Limited
 Sd/-
N.Ramanathan
 Managing Director

Chennai
 19-07-2024

Reliance Industries Limited
 Growth is Life.
 Regd. office: 3rd Floor, Maker Chambers IV, 222, Nariman Point, Mumbai - 400 021.
 Phone: 022-3555 5000. Email: investor.relations@ril.com
 CIN: L1101MH1973PLC019786

NOTICE

NOTICE is hereby given that the following certificate(s) issued by the Company are stated to have been lost or misplaced and Registered Holders thereof have applied for the issue of duplicate certificate(s).

Sr. No.	Folio No.	Name / Joint Names	Shares	Certificate Nos. From - To	Distinctive Nos. From - To
10	28950403	Parmila Goyal	40	3674956-957	56708419-458
			10	10575818-810	189077091-100
			50	51150380-380	117228928-877
			100	62575496-496	2216230

